

आयुक्त (वस्त्रोद्योग), नागपूर यांच्या अधिनस्त ३९ पदे व सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या अधिनस्त १३ अस्थायी पदे अशा एकूण ५२ अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्र. अस्थाप-२०१२/प्र.क्र.१०८/टेक्स-२

१६ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : १६ सप्टेंबर, २०२०

- वाचा :-**
- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. असंक-१००४/प्र.क्र.१२(भाग-२)/२००४/ वित्तीय सुधारणा-१, दिनांक ४/१०/२००४
 - २) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र: राजस-१००८/ प्र.क्र.५३८/५-स, दिनांक ५/५/२०११
 - ३) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र: अस्थाप-२०१२/ प्र.क्र.१०८/टेक्स-२, दिनांक १५/०७/२०२०
 - ४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक ३१/०८/२०२०

प्रस्तावना :-

संदर्भिय वाचा क्र.३ अन्वये आयुक्त (वस्त्रोद्योग) नागपूर यांचे अधिनस्त असलेली ३९ अस्थायी पदे आणि सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्या अधिनस्त असलेली १३ अस्थायी पदे अशी एकूण ५२ अस्थायी पदे दिनांक ३१/०८/२०२० पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मंजूरी देण्यात आली होती. आता सदर पदांना दिनांक ०१/०९/२०२० ते २८/०२/२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार वित्त विभागाने संदर्भिय वाचा क्र.४ अन्वये प्रशासकीय विभागांना दिलेले आहेत. त्यास अनुसरून आयुक्त (वस्त्रोद्योग) नागपूर यांच्या अधिनस्त ३९ पदे व सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या अधिनस्त १३ अस्थायी पदे अशा एकूण ५२ अस्थायी पदांना दिनांक ०१/०९/२०२० ते दिनांक २८/०२/२०२१ पर्यंत मुदतवाढ देणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय:-

या शासन निर्णयाद्वारे आयुक्त (वस्त्रोद्योग) नागपूर यांचे अधिनस्त असलेली ३९ अस्थायी पदे आणि सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्या अधिनस्त असलेली १३ अस्थायी पदे अशा एकूण ५२ अस्थायी पदांना संदर्भिय वाचा क्र. ४ नुसार दिनांक ०१/०९/२०२० ते दिनांक २८/०२/२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

२. वरीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेल्या पदांचा तपशिल सदर शासन निर्णय सोबतच्या "परिशिष्ट-अ" प्रमाणे आहे.
३. याप्रित्यर्थ होणारा खर्च या शासन निर्णयासोबतच्या "परिशिष्ट-ब" मध्ये नमुद लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

४. सदर आदेश वित्त विभागाच्या संदर्भिय वाचा क्र.४ अन्वये प्रशासकिय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२००९१६१४४८०७२१०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(गौरी रा. म्हस्के)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.
- २) महालेखापाल(लेखापरीक्षा), मुंबई / नागपूर.
- ३) सहसंचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- ४) निवासी लेखा अधिकारी, मुंबई.
- ५) लेखा व अधिदान अधिकारी, मुंबई.
- ६) जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर
- ७) आयुक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर.
- ८) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ९) अप्पर निबंधक, सहकारी संस्था (लेखा व परिक्षण) पुणे.
- १०) विभागीय सहनिबंधक (लेखा व परीक्षण) सहकारी संस्था, नाशिक
- ११) प्रादेशिक उप आयुक्त (वस्त्रोद्योग) मुंबई / नागपूर / सोलापूर / औरंगाबाद.
- १२) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई / अहमदनगर / जळगांव / नाशिक / सांगली / कोल्हापूर / नागपूर / भंडारा.
- १३) विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२ (सहकारी संस्था (विणकर)), मालेगाव / सोलापूर.
- १४) अवर सचिव/कक्ष अधिकारी ५-स, १२-स, १७-स व २१-स, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) निवड नस्ती (टेक्स-२).

(शासन निर्णय क्र. अस्थाप-२०१२/प्र.क्र.१०८/टेक्स-२, दिनांक:- १६ सप्टेंबर, २०२० चे विवरणपत्र)

"परिशिष्ट- अ"

आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे अधिनस्त पदे

अ.क्र.	पदनाम	एकूण पदे	वेतनश्रेणी/ग्रेड वेतन
१	सह आयुक्त (तांत्रिक)	१	S-२३, ६७७००-२०८७००
२	कार्यकारी अभियंता	१	S-२३, ६७७००-२०८७००
३	प्रादेशिक उप आयुक्त (मुंबई-औरंगाबाद)	२	S-२०, ५६१००-१७७५००
४	सहाय्यक आयुक्त	४	S-१५, ४१८००-१३२३००
५	स्विय सहाय्यक/वरिष्ठ श्रेणी लघुलेखक	१	S-१६, ४४९००-१४२४००
६	वरिष्ठ सहकारी अधिकारी श्रेणी-१ (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था)	१	S-१४, ३८६००-१२२८००
७	कार्यालय अधिक्षक	१	S-१४, ३८६००-१२२८००
८	संशोधन सहाय्यक	१	S-१४, ३८६००-१२२८००
९	तांत्रिक सहाय्यक	१	S-१४, ३८६००-१२२८००
१०	कनिष्ठ अभियंता	३	S-१४, ३८६००-१२२८००
११	लेखापाल	३	S-१३, ३५४००-११२४००
१२	मुख्य लिपिक	२	S-१३, ३५४००-११२४००
१३	कनिष्ठ लघुलेखक	२	S-१४, ३८६००-१२२८००
१४	निरिक्षक पर्यवेक्षक	१	S-१३, ३५४००-११२४००
१५	रोखपाल	१	S-८, २५५००-८११००
१६	सांख्यिकी सहाय्यक	१	S-८, २५५००-८११००
१७	वरिष्ठ लिपिक	४	S-८, २५५००-८११००
१८	वरिष्ठ पर्यवेक्षक	२	S-८, २५५००-८११००
१९	कनिष्ठ लिपिक	२	S-६, १९९००-६३२००
२०	लघुटंकलेखक	२	S-८, २५५००-८११००
२१	वाहन चालक	२	S-६, १९९००-६३२००
२२	शिपाई	१	S-१, १५०००-४७६००
एकूण पदे-“अ”		३९	

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे च्या अधिनस्त पदे

१	विशेष लेखापरिक्षक वर्ग २	५	S-१५, ४१८००-१३२३००
२	कनिष्ठ लिपिक (सहकार आयुक्त कार्यालय)	६	S-६, १९९००-६३२००
३	शिपाई (सहकार आयुक्त कार्यालय)	२	S-१, १५०००-४७६००
एकूण पदे -“ब”		१३	
एकूण पदे (अ+ब)		५२	

(गौरी रा. म्हस्के)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

(शासन निर्णय क्र.अस्थाप-२०१२/प्र.क्र.१०८/टेक्स-२, दिनांक :-१६ सप्टेंबर, २०२० चे विवरणपत्र)

"परिशिष्ट-ब"

अ.क्र.	कार्यालये	लेखाशिर्ष
१	आयुक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, नागपूर.	२४२५ सहकार ००१ (०१) (०४)
२	प्रादेशिक उप आयुक्त(वस्त्रोद्योग), नागपूर, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद.	००१-(१) (डी) संचालक, हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग यांचे संचालनालय (२४२५ ०० ५८)
३	जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा, चंद्रपूर, नागपूर, सोलापूर, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, जळगांव, मुंबई.	२४२५-सहकार ००१ ००१-संचालक व प्रशासन ००१(२) पंचवार्षिक योजनांतर्गत योजना जिल्हा उपनिबंधक ००१ (दोन) (एक) हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग संचालनालय (२४२५ ०१३८)
४	सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे च्या अधिपत्याखालील पदे	२४२५-सहकार ००१-सहकारी संस्था लेखापरिक्षण ००१ (एक) (ए) लेखा परिक्षणासाठी कर्मचारी वर्ग (२४२५ ०२२७)

(गौरी रा. म्हस्के)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन